



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ७]

मंगळवार, मार्च १३, २०१८/फाल्गुन २२, शके १९३९

[पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.००]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना.वि.पु.), म.शा.रा.,अ.क्र. १७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

संदर्भ :—१. मा. उपसचिव, महसूल व वन विभाग यांचे पत्र क्र. प्राफेब-२०१०/प्र.क्र.११२ (भाग-३) म-१०, दिनांक ०१-०६-२०१७.

२. मा. आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचे पत्र क्र. आरबीडी-७(२)-एसटी-७-प्र.क्र.२-१४ कावि-९८१, दिनांक ०२ जून, २०१७.

३. या कार्यालयातर्फे प्रसिद्ध प्रारूप अधिसूचना क्र. ५३७, ५४०, ५४२ दिनांक ११-०८-२०१७.

अंतिम अधिसूचना

क्र.अका-जिमंअ-साझापूर-कावि-५७४-२०१७.—

याद्वारे अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते की, संदर्भित पत्र क्र. १ व २ नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून वर्धा जिल्ह्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ५० तलाठी साझ्यांचे प्राथमिक अधिसूचनेनंतर सुनावणी व आक्षेप विचारात घेवून पुढीलप्रमाणे साझे निर्मिती करण्यात येत आहे.

आर्वी उपविभागात यापूर्वी एकूण ७६ साझे (आर्वी-३३, आष्टी-१७ व कारंजा-२६) होते. नविन पुनर्रचनेनुसार तसेच कपूर समितीचे शिफारशीनुसार गुणांकाचे आकडे पाहता त्यांनी आर्वी येथे नविन ८ साझे (१. चांदणी, २. जाम, ३. भाईपूर, ४. बाजारवाडा, ५. सावळापूर, ६. बेल्हारा, ७. रामपूर व सालफळ), तहसिल आष्टी येथे नविन ६ साझे (१. थार, २. पोरगव्हाण, ३. सुजातपूर, ४. येनाळा, ५. रामदरा व ६. टेकोडा) व तहसिल कारंजा येथे नविन ५ साझे (१. येनगाव, २. ब्राम्हणवाडा, ३. आंजनादेवी, ४. सावळी(खु) व ५. बांगडापूर) प्रस्तावित केले असून या पुनर्रचनेनंतर आर्वी उपविभागात वरिलप्रमाणे एकूण नविन १९ साझे प्रस्तावित केलेले आहेत. या कार्यालयाचे पत्र क्र. ५४० दिनांक ११-०८-२०१७ नुसार मागविलेल्या आक्षेप / हरकती नुसार प्राप्त हरकती व आक्षेपांचे सुनावणीनंतर वरीलप्रमाणे साझ्यांना मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या मान्यतेनंतर आर्वी उपविभागात आर्वी तहसिल अंतर्गत ३१, आष्टी तहसिल अंतर्गत २३ तर कारंजा तहसिल अंतर्गत ३१ साझे होतील.

हिंगणघाट उपविभागात यापूर्वी एकूण ९६ साझे (हिंगणघाट-४८ व समुद्रपूर-४८) होते. नविन पुनर्रचनेनुसार तसेच कपूर समितीचे शिफारशीनुसार गुणांकाचे आकडे पाहता त्यांनी हिंगणघाट येथे नविन ९ साझे (१. आजंती, २. वालधूर, ३. बोरगाव, ४. दाभा, ५. सास्ताबाद, ६. सोनेगाव, ७. येरणगाव, ८. वडगाव (वडनेर) व ९. दुधा (अल्लीपूर),) समुद्रपूर येथे नविन ४ साझे (१. शेडगांव, २. वायगाव (ह), ३. खैरगाव व ४. नंदपूर)

असे प्रस्तावित केले असून या पुनर्रचनेनंतर हिंगणघाट उपविभागात एकूण नविन १३ साझे प्रस्तावित केलेले आहेत. या कार्यालयाचे पत्र क्र. ५४२ दिनांक ११-०८-२०१७ नुसार मागविलेल्या आक्षेप / हरकती नुसार कुठल्याही आक्षेप / हरकती प्राप्त झालेल्या नसल्याने सदर साझ्यांना मान्यता प्रदान करण्यात येत आहे. हिंगणघाट तहसिल अंतर्गत या पुनर्रचनेनंतर एकूण ५७ साझे व समुद्रपूर तहसिल अंतर्गत एकूण आता ५२ साझे होतील.

वर्धा उपविभागात यापूर्वी एकूण १०५ साझे (वर्धा-४१, सेलू-२९ व देवळी-३५) होते नविन पुनर्रचनेनुसार तसेच कपूर समितीचे शिफारशीनुसार गुणांकाचे आकडे पाहता त्यांनी वर्धा येथे नविन ९ साझे (१. गणेशपूर, २. सावंगी (मे), ३. इंझापूर, ४. म्हासाळा, ५. पालकवाडी, ६. सिंदी (मेघे), ७. महाकाळ, ८. साटोडा व ९. आलोडी), सेलू येथे नविन ३ साझे (१. मोई, २. सुकळी (बाई) व ३. कोटंबा) होतील व देवळी येथे नविन ६ साझे (१. पुलगांव, २. गाडगेनगर, ३. एकलासपूर, ४. कवठा (झो), ५. पळसगाव व ६. सोनेगाव (बाई),) प्रस्तावित केले असून या पुनर्रचनेनंतर वर्धा उपविभागात एकूण १८ साझे प्रस्तावित केलेले आहेत. या कार्यालयाचे पत्र क्र. ५३७ दिनांक ११-०८-२०१७ नुसार मागविलेल्या आक्षेप / हरकती नुसार कुठल्याही आक्षेप / हरकती प्राप्त झालेल्या नसल्याने सदर साझ्यांना मान्यता प्रदान करण्यात येत आहे. देवळी तहसिल अंतर्गत या पुनर्रचनेनंतर ४१ साझे, वर्धा तहसिल अंतर्गत या पुनर्रचनेनंतर एकूण ५० साझे व तहसिल सेलू अंतर्गत एकूण आता ३२ साझे होतील.

वर्धा :

दिनांक २७ ऑक्टोबर २०१७

१२ फेब्रुवारी २०१८.

शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी, वर्धा.